



SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

CORPORATE OFF.: 401/402, A-Wing, Oberoi Chambers, Opposite SAB TV, New Link Road, Andheri West, Mumbai 400 053.
Tel.: (91-22) 49634834 • E-mail: info@shreeharichemicals.in
Website: www.shreeharichemicals.in • CIN No. L99999MH1987PLC044942

Date: August 20, 2021

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip code: 524336

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clippings regarding publication of Notice to shareholder regarding E-Voting for the purpose of 34th Annual General Meeting of the Company to be held on Friday, September 17, 2021 at 1:00 p.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) on August 20, 2021 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.
Yours faithfully,

FOR SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

Urvashi Pandya
Company Secretary

Enclosure: As aforesaid



Insight Out

To book your copy, call 022 4027 5432
or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the undersigned, on behalf of our client, are investigating the title of (1) Vasantraj M. Vora, (2) Gaurav A. Vora, (3) Suryakant M. Vora, (4) Subhash N. Vora, (5) Tushar N. Vora and (6) Arti H. Modi in respect of the property described in the Schedule hereunder written.

Any person/s having any claim, right, title or interest in the below-mentioned property by way of sale, mortgage, charge, lien, gift, use, trust, possession, inheritance, maintenance, lease, agreement, easement, tenancy or otherwise is/ are hereby required to make the same known in writing to the undersigned at their office at 8/B, C-Wing, Vrindavan Building, Umeda Ashram Road, Behind Pantaloons, Borivali West, Mumbai 400092, within seven (7) days from the date hereof and failing which our client shall proceed further in the matter, without any reference to such claim/s and the same, if any, will be considered as waived or abandoned.

-: SCHEDULE -:

All that piece and parcel of the land bearing C.T.S. No. 197, 197/1 to 7 admeasuring in aggregate 1003.3 sq. mtrs. or thereabouts as per P.R. Cards of Revenue Village Kanheri and under TPS Borivali No. II (1st Variation) Final being F.P. No. 40A admeasuring 923.08 sq. mtrs. or thereabouts as reflected in T.P. Records together with the existing building/structure standing thereon and known as 'Vasant Cottage' situated at Carter Road No. 2, Borivali East Mumbai-400066.

Sd/- SHREYAS K. VYAS & ESHANI VORA VYAS
Advocates High Court

Place: Mumbai Date: 20/08/2021

PUBLIC NOTICE

PUBLIC at large is informed that my clients Arvij Builders and Developers Pvt. Ltd. a company incorporated under the Companies Act, 2013 earlier known as M/s. Gayatri Associates, a registered Partnership Firm who are the Builders and Developers and engaged in act of development of plots of land to execute the objects more particularly described in the Memorandum of Association of company. The said company i.e., Arvij Builders and Developers Pvt. Ltd. which is now registered as a company was earlier a registered Partnership Firm which has now got converted into the abovesaid company and all the existing business assets and liabilities of M/s. Gayatri Associates have been taken over by the said company. The said M/s. Gayatri Associates is now known by the name Arvij Builders and Developers Pvt. Ltd and the said company has continued the execution of the development of plot of land bearing Survey no.142 corresponding to C.T.S. no. 118/B, Tika No. 10, in Thane TPS no. 2 Revenue Village Naupada, Thane (W) 400602 which is granted to them by Manas Co-operative Housing Society Ltd vide Development Agreement dtd. 11/08/2016 registered at Sr.no. TNN-9/7761/2016 and Power of Attorney dtd. 11/08/2016 registered at Sr.no. TNN-9/7762/2016 and which is now being continued under the new name of the abovesaid company.

The said company has absolute right to develop the said plot of land without any hitch and hindrance of any kind or nature whatsoever.

If any person has any claim, right, title and interest of any nature whatsoever in the above said Company and the erstwhile Partnership Firm shall write to the undersigned within 14 days from the date of publication of this notice whereafter no claims or objections of any kind would be entertained and would be deemed to have been waived.

V. T. Hundani
Advocate High Court
101 May Fair Bldg Edulji Road
Charai Thane - (W) - 400601.

Date: 18-08-2021 Place: Thane

PUBLIC NOTICE

IN THE MAHARASHTRA REAL ESTATE REGULATORY AUTHORITY OFFICE
At Mumbai

Complaint no. CC006000000194440

M/s. M. Patankar Buildcon Private Limited
..... Complainant

Vs

Mr Mehul Parekh and Anr.Respondent To,

Mr Mehul Parekh and Mrs Yogini Parekh,
D-204, Zarna Enclave, Western Express Highway, Near Sai Dham Temple, Thakur Complex, Kandivli East, Mumbai - 400 101
... Respondent

Take notice that the above complaint application has been filed for payment of balance consideration amount towards purchase of flat no. 102 in "Mulund Ravi Apartment" situated at Navghar Road, Mulund East, Mumbai. When the above complaint came up for hearing before Hon'ble Authority on 12/08/2021, we asserted to the Authority to serve notice in the above complaint through paper publication returnable on 28/10/2021.

Be present for the virtual hearing on 28/10/2021 at 11.00 a.m before the Ld Chairperson, MahaRERA in accordance with Standard Operating Procedure for online hearings through video conferencing issued by MahaRERA dated 12/06/2020 bearing Circular No 27/2020, failing which the matter will be decided in your absence.

Dated this 20th Day of August 2021

Sd/-
Pooja Thakekar,
Advocate
909, The Landmark, Plot No - 26A,
Sector 7, Kharghar, Navi Mumbai,
Maharashtra 410210

NOTICE

Shri Shivkumar Vyas, a Member of the Rajni-Gandha Co-operative Housing Society Ltd. having, address at Plot No. 1, Somani Gram, Ram-Mandir Road, Goregaon (West), Mumbai - 400104, and holding flat no. A/15 in the building of the society, died on 07.03.2008 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10 A.M. to 6 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of this period.

Date: 20/08/2021 Sd/-
Place: Mumbai For and on behalf of
The Rajni-Gandha Co-op. Hou. Soc. Ltd.
Hon. Secretary

AXIS BANK Ltd.

CORRIGENDUM

Axis Bank Ltd. (Mumbai) had published "Auction Of Pledged Assets Being Gold Ornaments" notice in Daily Business Standard Mumbai edition on 13th August 2021. In the said notice through oversight Branch name of Borrower 1) Abhijeet Anant Khapare & Borrower 2) Sagar Balu Lad is mentioned as Vasai Branch instead of Vashi Branch. Please note the changes. Other details remain same.

Authorised Officer

APPENDIX 16
(Under the Bye Law No. 35).
NOTICE

MR. WILLIAM JOSEPH FRANCIS, a member of the Manik CHS LTD., having address at S. J. Marg, Lower Parel, Mumbai 400 013 holding shares in respect of Flat No. 207 in the Building of the Society, died on 02/10/2020 with/without making any Nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer or shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 6.00 p.m. to 9.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of this period.

Place: Mumbai
Date: 12.08.2021.

For and on behalf of the
Manik co-operative Housing Society Ltd.,

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that we, Bandivali Vidya Mandir Trust, a trust registered under the provisions of Bombay Public Trust Act, 1950 having its registered office at : P. P. Dias Compound, Western Express Highway, Natwar Nagar Road No. 5, Jogeshwari (East), Mumbai-400 060 have by letter dated 17TH August 2021 terminated the Development Agreement entered into with M/s Kanchi Builders & Developers and revoked the Power of Attorney, both dated 29th April 2013 read with the Deed of Rectification dated 23rd September 2013.

PLEASE therefore request you not to deal in any manner whatsoever with the said M/s Kanchi Builders & Developers and/or Mr. Rupesh Shah, the Attorney holder and/or person/s claiming through the said M/s Kanchi Builders & Developers ("the Firm") or Mr. Rupesh Shah in any manner in respect of the said property.

The property is more specifically described in schedule hereunder:

SCHEDULE OF PROPERTY

Pieces and parcels of land bearing CTS No. 270 (B) admeasuring 247.100 Sq. Mtrs and CTS No. 231 (Pt) admeasuring 231 Sq. Mtrs, adjoining each other situated in village Megra, Taluka Andheri, in Mumbai Suburban District. Both plots together form 'L' Shape and admeasuring 478.1 Sq. Mtrs.

Sd/-
PURUSHOTTAM V. DEWOOLKAR
SECRETARY CUM MANAGING TRUSTEE
BANDIVALI VIDYA MANDIR TRUST

For Correspondence :
BANDIVALI VIDYA MANDIR TRUST,
SHIV TEKADI, MAJASWADI, OFF JVL.R. JOGESHWARI EAST, MUMBAI-400060. MOB.: 9969043554

SURAJ PRODUCTS LIMITED

CIN-L26942OR1991PLC002865
Regd. Off : Vill : Barpali, P.O.: Kesramal
Rajgangpur, Dist. Sundargarh, Odisha-770017

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held at its Registered office on Saturday, the **28th day of August, 2021** inter alia to transact the following business:

- To consider and approve the Director's Report & Report on Corporate Governance for the financial year ended 31st March, 2021.
- To re-appoint Mr. C.K.Bhartia as an Independent Director of the Company for a period of five Years.
- To re-appoint Mr. Gagan Goyal as Whole-time Director of the Company for a period of five years.
- To convene the 30th Annual General Meeting of the Company.
- To consider and approve the Notice of the 30th Annual General Meeting of the Company.
- To fix the Book Closure date for the purpose of Annual General Meeting.
- To fix e-voting date and cut-off date for the purpose of e-voting for Annual General Meeting.
- To consider appointment of Scrutinizer for the e-voting process.
- To consider appointment of Secretarial Auditor for the F.Y.2021-22.
- Any other item, if any with the permission of the Chair.

By order of the Board
A.N.Khatua
Company Secretary

Date: August 19, 2021
Place: Barpali

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

- Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at 100, Everest Marine Drive Mumbai, Maharashtra-400002 that **MACHU INDUSTRIES LLP** may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.
- The principal objects of the company are as follows:
To produce, manufacture, refine, prepare, process, purchase, sell, import, export, or generally deal in furniture, yarn, bricks, agro-inputs like fertilizers, micronutrients, pesticides & insecticides, veterinary and livestock feeds and feed supplements, fish feeds and its supplements, plants and machinery, implements, accessories, tools, goods, or things and all types of modern agricultural implements, veterinary, livestock and poultry equipment's and also carry on the business of poultry, farming, agricultural farming, and allied activities, sand, stone, sanitary materials, adhesive, sheets, roofing, glass, fittings, electrical goods, water supply or storage equipment, concrete mixtures, lubricant oils, building materials, forest products and any other building or decorative materials made of cement, stone, timber, teak, board, fiber, paper, glass, rubber, plastic or other natural or synthetic substance or chemical.
- A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 602, C Wing, West Gate, Lodha Luxuria Sainath Nagar, Majiwada Thane - 400604.
- Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at 100, Everest Marine Drive Mumbai, Maharashtra - 400002 within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Dated this 20th day of August 2021.

Name(s) of Applicant
1. Vishal Anilkumar Munot.
2. Divya Siddharth Munot.
3. Siddharth Anilkumar Munot

FORM "Z"

[See sub-rule [11(d-1)] of rule 107]

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery officer of the **MR. ASHOK ANANDA PATIL** under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice dated 14/10/2015 calling upon the judgment debtor.

Mr. Popatrao Maruti Desai to repay the amount mentioned in the notice being **Rs. 1,32,543/- in words (Rs. One Lakh Thirty Two Thousand Five Hundred Forty Three Only)** with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment dated 23/01/2016 And attached the property describe herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 (11(D-1)) of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961 on this 25/03/2019

The judgment debtor in particulars and the the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the SPECIAL RECOVERY OFFICER **MR. POPATRAO MARUTI DESAI** for an amount **Rs.1,43,373/- in words (Rs. One Lakh Forty Three Thousand Three Hundred Seventy Three Only)** and interest thereon.

Description of the Immovable property
Room No.3, Manisham Dubey Chawl, Shankerwadi, Rawalpada, Dahisar (East), Mumbai - 400068.

Sd/-
(MR. ASHOK ANANDA PATIL)
Special Recovery Officer

Date : 19.08.2021
Place : Mumbai

(Seal)

DE NORA INDIA LIMITED
(CIN - L31200GA1993PLC001335)

Registered Office: Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa - 403115 Tel. No.: 0832 6731100, Email : info.dni@denora.com Website: india.denora.com

DE NORA

NOTICE WITH RESPECT TO 32ND ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE / OTHER AUDIO-VISUAL MEANS

- This is to inform that in the view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with provision of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with the General Circular dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") the 32nd Annual General Meeting (AGM) of **DE NORA INDIA LIMITED** ("the Company") will be held through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Thursday, 23rd September, 2021 at 11.A.M. (IST) to transact the businesses set out in the Notice of the AGM. Members can attend and participate in AGM through the VC/OAVM facility only.
- The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL"), for providing the e-voting facility to the Members of the Company.
- In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI Circulars, the Notice of the 32nd AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 ("Annual Report") will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The Notice of the 32nd AGM will also be available on the website of the Company at india.denora.com and website of the Stock Exchanges viz, www.nseindia.com and www.bseindia.com and also on the website of CDSL at www.evotingindia.com.
- The detailed instructions for participation and e-Voting for the AGM will be provided in the Notice convening AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum in terms of Section 103 of the Companies Act, 2013.
- Manner of registering/ updating E-mail ID**
For Physical shareholders: Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Company at info.dni@denora.com / RTA at investor@bigshareonline.com.
For Demat shareholders: Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their e-mail addresses & Mobile no. with the relevant Depository Participant(s). Individual members holding shares in Demat mode are requested to update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.
- Members who have not updated their Bank account details for receiving the dividend directly in their bank accounts through Electronic Clearing Services or any other means may follow the below instructions:

Members holding shares in physical form	Please provide hard copies of the following documents to RTA or by email to Company at info.dni@denora.com / RTA at investor@bigshareonline.com 1. Request letter mentioning Folio No., Name of shareholder, complete address and copy of the share certificate (front and back) 2. Bank details: Name of the Bank, IFSC No. Account Type, Cancelled cheque in original, self-attested copy of PAN card, self-attested copy of Aadhar Card
Members holding shares in Demat form	Please update your Electronic bank mandate with your respective DPs.

The Company will dispatch the dividend warrant/Bankers' Cheque/Demand Draft to those Members who are unable to receive the dividend directly in their bank account through electronic clearing services or any other means. However, such members may please note that the Company will be able to dispatch the dividend warrants/Bankers' Cheque/Demand drafts only upon the lockdown restrictions are eased and upon normalization of the postal services and other activities.

- Tax on Dividend-Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members w.e.f. April 01, 2020 and the Company is required to deduct tax at source (TDS) from the dividend paid to the Members at prescribed rates. To enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / update their Residential status, PAN, category with their DPs or in case the shares are held in physical form with the RTA/ Company by sending the documents through e-mail to tds@bigshareonline.com or info.dni@denora.com on or before Monday, September 20, 2021.

For DE NORA INDIA LIMITED
Sd/-
Shrikant Pai
Company Secretary

Place: Kundaim-Goa
Date : August 19, 2021

SHREE HARI CHEMICALS EXPORT LIMITED

Corporate Identification No. (CIN) - L99999MH1987PLC044942
Registered Office: A/8, MIDC, Mahad, Dist. Raigad—402309, Maharashtra
Tel: 02145-232177/233492 E-mail: info@shreeharichechemicals.in
Website: www.shreeharichechemicals.in

NOTICE

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the members of Shree Hari Chemicals Export Limited (the "Company") will be held on Friday, September 17, 2021 at 01.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") & Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred as "SEBI Circulars") to transact the business as mentioned in the 34th AGM Notice, without the physical presence of the Members at a common venue.

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of 34th AGM along with the Annual Report 2020-21 have been sent on August 19, 2021 by email to those members whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the 34th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular. Members are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's website www.shreeharichechemicals.in, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, the Company is providing its members the e-voting facility to cast their votes on all the resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the venue of the AGM (i.e. remote e-voting). The Company will also provide a facility of e-voting to members during the AGM, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with NSDL for providing the remote e-voting and e-voting during the AGM.

A person whose name appears on the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. Friday, September 10, 2021 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting during the AGM.

The remote e-voting period will commence on Tuesday, September 14, 2021 (10:00 a.m.) IST and ends on Thursday, September 16, 2021 (5:00 p.m.) IST. During this period, the member(s) of the Company may cast their votes electronically on terms mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall be disabled for voting by NSDL on September 16, 2021 (5:00 p.m.) IST and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolutions is cast by a member, any subsequent change shall not be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their shares in paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, September 10, 2021. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice.

Only those Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the 34th AGM. Members who have cast their vote through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote on such resolutions again at the AGM.

Any person, who becomes a member of the Company after sending of the AGM Notice by email and holding shares as on Friday, September 10, 2021, may refer to the AGM Notice and obtain the login ID and password from NSDL by sending a request at evoting@nsdl.co.in. Members whose email is not registered, may refer Process for those shareholders whose email addresses are not registered with the Depositories/ Company/RTA for obtaining login credentials for e-voting as detailed in 34th AGM Notice. Smt. Shalini Bhat (FCS No.: 6484) or failing her Shri Mohammad P. (FCS No. 10619) of M/s. Parkh & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutinizer for conducting the e- voting process in a fair and transparent manner.

In case of any queries or issues regarding attending AGM/e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or contact - Ms. Sanita Motu, NSDL, at evoting@nsdl.co.in / toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 OR Mr. Santosh Gammare, M/s Universal Capital Securities Pvt. Lt. Tel. No. 022-28207203/05; Email id: info@unisec.in

By Order of the Board of Directors
Shree Hari Chemicals Export Limited
Sd/-
Bankesh Chandra Agrawal
Chairman & Managing Director
Date: 19.08.2021

Place: Mumbai
Date: 19.08.2021

शुक्रवार, दि. २० ऑगस्ट २०२१

ठाणे पोलीस भरतीच्या २७३ जागांसाठी ३० हजार अर्ज

ठाणे, दि. १९, (प्रतिनिधी) : राज्यात दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील शिपाई आणि शिपाईंचाक या पदसाठी २७३ जागांसाठी २९ हजार ९२५ अर्ज ठाणे पोलिसांना प्राप्त झाले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी सरासरी १०० हून अधिक जणांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. राज्यात कोरोना प्रादुर्भाव तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावर २०१९ मध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती. काही दिवसांपूर्वीच रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलीस शिपाई या पदसाठी १४७ आणि चालक पोलीस शिपाई पदसाठी १२६ अशा जागांची भरती निघाली आहे. या जागांसाठी २९ हजार ९२५ अर्ज ठाणे पोलिसांकडे प्राप्त झाले आहेत. यामधील शिपाई पदसाठी ११ हजार ८७३ आणि चालक शिपाई या पदसाठी १७ हजार ९४९ उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली. यापुर्वी मैदानी चाचणी घेतल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात होती. नव्या भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या घेतील परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एसईबीसी प्रवर्गांना अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्जात बदल करण्यास २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुसार उमेदवारांना महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक बदल करता येणार आहे. तसेच उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी आल्यास १८०० २९०० ३०९ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.

कल्याणमध्ये यात्रेच्या आयोजनांवर गुन्हे
कल्याण, दि. १९, (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री कपिल मोदील यांनी जनअशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेचे शहरातील जे भाजप किंवा अन्य पद्धिकाधी आयोजन करीत आहेत, त्यांचावर कल्याण, डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याण परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. कल्याणमधील खडकपाडा, महात्मा फुले, खडकपाडा, डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या यात्रेच्या १० हून अधिक आयोजकांवर साथ प्रतिबंधक, मनाई ओदशे, धुडकावणे, गर्दी जमविणे, अपात्री व्यवस्थापन कायद्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले. करोनाचे नियम धुडकावून या यात्रेचे आयोजन करणे सर्वसामान्य आणि राजकारणी यांना सारखेच आहेत. सर्वांनीच पालन केले पाहिजे, असा ठोला कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जनअशीर्वाद यात्रेतील गर्दीवरून लगावला.

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client Mr. Sandeep Maruti Barve who is the owner of Flat No. : E7/301 Pooman Garden, off Mira Bhayandar Road, Mira Road (E), Dist.: Thane – 401 107. Happy Home Heights C.H.S. Ltd. however my client has lost/ misplaced their original Share Certificate details i.e. Share Certificate No. 061 bearing distinguish Nos. 601 to 610 issued by the society as on 14/08/2011. He has applied for duplicate share certificate with the Managing Committee. If any person/ persons having any claim in respect of the above share certificate, the objector/claimants should contact the undersigned Advocate S. G. Patil within 15 days. from this notice, otherwise it will be treated that no objections or claim is their over it. Thereafter no claim will be considered & the society will proceed for issue of Duplicate Share Certificate.

PLACE: MIRA ROAD, THANE/ Date: 20/08/2021

Mr. S. G. Patil Advocate High Court "Agnara" Shop No: 6, Bldg. No. B-11, Sector No. 7, Shantinagar, Mira Road (E) Thane 401107.

जाहीर सूचना

याद्वारे कळविण्यात येते की, माझे वडील कै. अशोक सिताराम झेंडे यांचे दिनांक 11/03/2020 रोजी मुंबईत निधन झाले आहे. हे बांबेे डाईंग मिल येथे निवृत्त निरणेकामगार होते. त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांना पुढे मृत कल्याणामग कायदेशीर वारसदार आहेत. 1) गं.भा. शारदा अशोक झेंडे, वय- 54, पत्नी. 2) श्री. प्रसाद अशोक झेंडे, वय- 35, विवाहीत मुलगा 3) श्री. संतोष अशोक झेंडे, वय- 32, विवाहीत मुलगा 4) कु. प्रियंका अशोक झेंडे, वय-29, अविवाहीत मुलगी 5) कु. ख्यानिन अशोक झेंडे, वय- 24, अविवाहीत मुलगा. याप्रमाणे एवढेच नजीकचे कायदेशीर वारसदार आहेत. याव्यतिरिक्त इतर कोणही वारसदार नाही. मो निरणे कामगार सदनिकेचा (बांबेे डाईंग मिल) लाभ मिळणेकरिता वारस दाखला देण्याबाबत मुंबई तहसीलदार कार्यालयात अर्ज केला आहे. ज्या कोणाचे सदर वारसा हक्काबाबत काहीही हरकत/ आक्षेप/ दावे असतील त्यांनी लेखी पुराव्यासह हो नोटिस प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवसांच्या हो नोटिस प्रसिध्द झालेल पश्चातच व मुंबई तहसीलदार कार्यालय, पत्ता- ओल्ड करूम हाऊस, शहिर भारगसि रोड, फांटे, मुंबई- 400001. व मुंबई ग्रहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (कोर्टा), ग्रहनिर्माण भवन, वांदे (पुर्व) मुंबई- 400051, यांचेकडे संपर्क साधून तक्रार अर्ज दाखल करावेत. 07 दिवसांच्या कालावधीनंतर आगली हरकत/ आक्षेप/ दावे यांचा विचार करण्यात येणार ठिकाण: मुंबई सही, दिनांक: 20/08/2021 श्री. प्रसाद अशोक झेंडे 1301/१६, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, बिहिंडिया नंवर-३, सेनापती बापट मार्ग, कामगार स्टॅडियम, एलफिन्स्टन वेस्ट, मुंबई- 400013.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. निशांत जितेंद्र भजिठीबा** यांच्याकडून मुळ अधिकार स्थापित झाल्यात मे. अंक्में इस्टेट्स आणि मे. अन्व्य घुटनूअर यांच्या दरम्यान झालेला प्रथमथ अधिकार दस्तावेज, मे. अल्का फुल्टेखर आणि श्री. राजकुमार बाळकृष्ण हस्तलवकर यांच्या दरम्यान झालेला द्वितीय अधिकार दस्तावेज आणि श्री. राजकुमार बाळकृष्ण हस्तलवकर आणि श्रीमती लक्ष्मी एच. उद्भार यांच्या दरम्यान झालेला तृतीय अधिकार दस्तावेज जे औद्योगिक युनिट क्र. ३१४-ए, ३२ मसला, सर्वेसख इंडस्ट्रीअल स्ट्रेट हम्प्टन झात इमारत, सर्वेसख इंडस्ट्रीअल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड, मालमत्ता सी.एस. क्र.७१३, माझगाव विभाग, नोंदणी जिल्ह्या मुंबई शहर, वांदेजी कॉन्डोव्ह मार्ग, भायखळा, मुंबई- ४०००२७ या जागेबाबतचे होते ते हलवे आहे. याबाबत दिनांक १३.०८.२०२१ रोजी काळाची पाली ठाणे, मुंबई येथे एफआयआर नोंद केली आहे.

जर कोणसा सापडल्यास त्यांनी माझ्याकडे खाली नमूद केल्याच्या पत्त्यावर आणून याचे आणि जर कोणा व्यक्तीस सदर युनिट किंवा भागावर कोणताही दयाव असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन ताखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर कळवावे, अन्यथा असे दयाव विचारार घेतले जाणार नाही आणि सर्व इच्छा व उद्देगांसाठी त्यांना केले आहेत असे समजले जाईल आणि त्यांचावर बंधनकारक राहणार नाहीत.

मुंबई, आज दिनांकीत १० ऑगस्ट, २०२१ (सुनउर केलिया) वकील

पत्ता: ४/५/६, तळमजला, 'ओ' इमारत, सेंट दामजी लक्ष्मीनंद स्ट्रेट, डॉ. बी.ए. रोड, चिंचपोकळी (पुर्व), मुंबई-४०००१२.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **सुखराय कोर्ते-ऑप. होमिंगस सोसायटी लि.**, ज्यामधील २ फ्लॅट्स ई-१७० व ई-१७१, १ला मजला, सुखदा हौसिंग हौसिंग सोसायटी लि. अरुणोदय नगर, मुलुंड पूर्व, मुंबई-४०००८१ हे कुमारी इंद्रा रामचंद्र मानसिंगाही यांच्या नावे आहेत. कुमारी इंद्रा रामचंद्र मानसिंगाही यांचे ०४.०४.२०१९ रोजी कोणतेही वारसदार न भेता निघून शाले. तसेच त्यांच्या पश्चात कोणतेही वारसदार नाहीत म्हणून त्यांच्या निष्पानंतर सोसायटीला सदर फ्लॅट्सचे परिक्षा करू मिळाले नाही. असे आढळून आले आहे की, ई-१७१ हे अ. अधीण कुमारी मोती यांच्याद्वारे अ. अधीणचे वापरपत्त्यात मे असून कोणतेही मासकीतच पुरावा/अधिकार करारनामा इत्यादी त्यांच्याकडे नाहीत. जर कोणा व्यक्तीस/कंपनीस/संस्थेस सदर मालमत्ता किंवा भागवाव वारसाहक्क, तारण, विक्री, बक्षीस, भाडेघरा, मार्फती हक्क, अधिभार, न्यास, परिक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकथ्यांना त्यांच्या कार्यालयात- **दुकाक क्र.२, रामकृष्ण निवास, जी.व्ही. रिकम, रोड क्र.१, मुलुंड (पुर्व) , मुंबई-४०००८१** येथे जाहीरित प्रकाशन ताखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत कळवावे, अन्यथा अशा दाव्यांच्या संबंधाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित करणे आहेत असे समजले जाईल.

सोसायटीकडून फ्लॅट्स क्र.ई-१७० व ई-१७१, १ला मजला, सुखदा हौसिंग सोसायटी लि., अरुणोदय नगर, मुलुंड पूर्व, मुंबई-४०००८१ या जागेबाबत संपूर्ण अधिकार, हक्क व हित निर्मित करतील आणि सर्वसामान्य जनतेकडून कोणताही दावा प्राम न झाल्यास सदर फ्लॅट क्र.ई-१७० व ई-१७१ बाबत सोसायटीच्या नावे भागप्रमाणपत्र वितरित करतील. आज दिनांकीत २० ऑगस्ट, २०२१.

सही/- अॅड. अंजली रिसलवड अॅडव्होकेटस् व कायदेशीर सल्लागार

PUBLIC NOTICE

Shri/Smt. Suryaprakash Mehta is a joint member along with Mr. Saurabh Sudhir Mehta, Mr. Sudhir Suryaprakash mehta & Mrs. Sadhana Sudhir Mehta of the Sahyadri Tower Co-operative Housing Society Ltd., having address at Upper Govind nagar, Near Poddar Hall, Malad (E), Mumbai -400097 and holding Flat No. A-1305 in the building of the society. The said Shri/Smt. Suryaprakash Mehta died on 10th Nov. 2020 without making any nomination (The “Deceased”) As per the request of other co-members the society is in process of deleting name of the deceased from the share certificate. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors for deleting name of the deceased and shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of the claims/objections in the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If any claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objectors, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 11.00 A.M. & 6.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Sahyadri Tower Co-op. Housing Society Ltd. Sd/- Hon. Chairman

Place : Mumbai Date : 20.08.2021

JSW HOLDINGS LIMITED

CIN: L67130MH2001PLC217751

Regd. Off.: Village: Vasant, Taluka: Shahapur, District: Thane - 421 604 Phone: 022-4286 1000/02527-220022 Fax: 022-4286 3000/02527-220020 Website: www.jswn.in

20th ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

The 20th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on **Wednesday, September 15, 2021 at 11.00 a.m. Indian Standard Time (“IST”)**, through Video Conferencing (“VC”) Other Audio-Visual Means (“OAVM”) to transact the business set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and participate in the AGM through VC/OAVM facility only.

In view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (“MCA”) vide its circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular No. 20 dated May 5, 2020 (collectively referred to as “**MCA Circulars**”) and the Securities and Exchange Board of India vide its Circular No. SEMB/HO/CFD/CMD/1/CRP/2020/78 dated May 12, 2020 read with Circular No. SEMB/HO/CFD/CMD/2/CRP/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as “**SEBI Circulars**”), the Annual Report for the F.Y. 2020-21 including the Notice convening the 20th Annual General Meeting (AGM) have been sent on August 19, 2021 only through electronic mode to the Members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s) and is also available for download on the website of the Company i.e. <https://www.jswn/investors/shareholdings>. Websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and also on the website of the Registrar & Share Transfer Agent of the Company, KFin Technologies Private Limited (KFinTech) at <https://evoting.kfintech.com>.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and in accordance with Regulation 44 of the SEBI Listing Regulations, Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting). The Company has engaged the services of KFinTech for providing facility for remote e-voting, participation in the AGM through VC/OAVM and e-voting during the AGM.

Information and instructions including details of user id and password relating to e-voting have been sent to the Members through email. The manner of remote e-voting and e-voting during the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM.

The e-voting portal will be open for voting from Sunday, September 12, 2021 (9.00 a.m. IST) to Tuesday, September 14, 2021 (5.00 p.m. IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by KFinTech for voting thereafter. During this period, a person, whose name is recorded in the Registrar of Members or in the Registrar of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. September 8, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the sending of the Notice and holding shares as of the cut-off date, i.e. September 8, 2021, may obtain the Login ID and password by following the steps mentioned in the Notice of the AGM.

Only those Members/ shareholders, who will be present in the AGM through Video Conference OAVM / facility and have not cast their vote through remote e-Voting are eligible to vote through installop in the AGM. However, Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM or view the live webcast of AGM by logging on the website of KFinTech for voting thereafter. During this period, a person, whose name is recorded in the Registrar of Members or in the Registrar of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. September 8, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.

The results of e-voting will be placed by the Company on its website: www.jswn.in within 20 days of the AGM and also communicated to the stock exchanges, where the shares of the Company are listed.

The resolutions proposed will be deemed to have been passed on the date of the Annual General Meeting subject to receipt of the requisite number of votes in favour of the resolutions.

Mr. Sunil Agarwal, Practicing Company Secretary, (Membership No. FCS 8706) has been appointed as the Scrutiniser to scrutinise the e-voting process.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting, User Manual for shareholders available at the download section at <https://evoting.kfintech.com> or contact Mr. S. V. Raju of KFinTECH at 040 67161500 or at 1800 309 4001 (toll free).

Place : Mumbai Date : 19.08.2021

For JSW Holdings Limited Sd/- Sanjay Gupta Company Secretary

श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

CIN: L99999MH1987PLC044942

नोंदणीकृत कार्यालय: ए/ ८, एसआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिह्ता रायगड-४०२३०९. (महाराष्ट्र) **दूर. क्र.:** ०२१४५-२३३४९२१/२३२९७७, **ई-मेल:** info@shreeharichemicals.in, वेबसाईट: www.shreeharichemicals.in

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड (कंपनी) की ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी १.०० वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत नमूद विषयावर विषय करण्याकरिता ब्रिड्जीओ कॉर्पोरेशन (व्हीसी)/अन्य दृक्कथाय माध्यमाने (ओएएचिएम) कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिटरेट्री) ऑनलाइनसह अॅण्ड डिस्कलेज रिकार्डमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिटरेट्री रेग्युलेशन्स) सहाय्यात सहकार मालवायाद्वारे वितरित सर्वसाधारण परिसंचन क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १५/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि.५ मे, २०२० आणि दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एससीए परिसंचन म्हणून दर्शवें) आणि भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळाद्वारे वितरित परिसंचन क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/सीआयआर/बी/२०२०/७६ दि.१२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ (सोपळे सेबी परिसंचन) नुसार सामायिकृत ठिकाणी सदस्यांच्या वारतविक उपस्थितीशिवाय ३४व्या एजीएम सूचनेत नमूद विषयावर विषय करण्याकरिता होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ चे कलम १०१ सहाय्यात कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १८१, लिटरेट्री रेग्युलेशन्सचे नियम ३६, सर्वसाधारण संभेवरील सचिचक्रमाण (एसएस-२) आणि एससीए परिसंचन व सेबी परिसंचनक्रमां ३४व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ हे ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तार प्रतिनिधी/डेव्हीदाराकडे नोंद आहेत त्यांना १९ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठविले आहे. एससीए परिसंचन व सेबी परिसंचनक्रमां ३४व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वारतविक प्रत पाठविणे खारीज करण्यात आली आहे. सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.shreeharichemicals.in, स्टॉक एक्चेंजवर अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (एक्ससेल्टर) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ आणि त्यातील निष्पानांतर्गत सहाय्यात कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिटरेट्री ऑनलाइनसह अॅण्ड डिस्कलेज रिकार्डमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ (तसेच एसएस-२ नुसार कंपनेत त्यांच्या सदस्यांना एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाव्ही (मिड ई-वॉटिंग) वार्षिक सर्वसाधारण संभेच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विषयं करण्याकरिता रिमोट ई-वॉटिंग सुविधा दिलेली आहे. कंपनिते एजीएम दरम्यान मंडळाचे ई-वॉटिंग सुविधा दिली आहे जे रिमोट ई-वॉटिंगने मत देणार नाहीत. यकारिता नॅशनल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (एक्ससेल्टर) ची सेवा नियुक्त करण्यात आली आहे.

नोंद दिल्यात शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद घेतून/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या व्यक्तीची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वॉटिंग सुविधा किंवा एजीएम दरम्यान ई-वॉटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.

रिमोट ई-वॉटिंग मंडळावर, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.००वा. प्रांभ होईल आणि गुस्वार, १६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान एजीएम सूचनेत नमूद उद्दावारा वदस्यांना विद्युत स्वरुपात मत द्यावे. गुस्वार, १६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर एक्ससेल्टरद्वारे रिमोट ई-वॉटिंग बंद केले जाईल आणि आतूतन सदर तारीख व वेळेनंतर ई-वॉटिंग मान्य अरुणना नाही. भागाधारकने उद्दावर दिलेले मत भागाधारकने पुढे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या सभागण भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण सभागणगाच्या सारसीवर सदस्यचे मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वॉटिंग व एजीएम दरम्यान ई-वॉटिंगकरिता सक्तर माहिती एजीएम सूचनेमध्ये नमुद आहे.

व्हीसी/ओएएचिएममार्फत एजीएममध्ये उपस्थित अरुणारे सदस्य आणि ज्वानी रिमोट ई-वॉटिंगने उद्दावर मत दिलेले नाही किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना ३४व्या एजीएम दरम्यान ई-वॉटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. ज सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वॉटिंगने जे सदस्य मतदान करतील त्यांना सभेत उपस्थित राहणे येईल, परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

जर एखाद्या सदस्याच्या वितरणांतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेला असल्यास आणि शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी भागाधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर कितीत पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी ३४व्या एजीएम सूचनेत नमुद तपशिलांनुसार ई-वॉटिंगकरिता लॉगइन परिसंचनकर प्रत करण्यासाठी डेव्हीदर/कंपनी/अरुटोकेनकर ई-मेल नोंद नसल्यास भागाधारकनेकरिता प्रक्रियेचा दर्दम घ्यावा. ई-वॉटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरीत्या संचालकाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव मे. पारिअ अॅण्ड असिस्टएव्एस **श्रीमती शालिनी भट्ट** (एससीएफ. क्र.६८४४) किंवा त्यांच्या गृहवैजरी **श्री. मोहम्मद ए.पी.** (एससीएस. क्र.१०६१९) यांची कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.

एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी ई-वॉटिंगबाबत काही प्रस्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फ्रिक्नेसी अॅडव्होकेट केप्टनस (फरफुम्प) व हेल्प्सेशन अंतर्गत ई-वॉटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्रीमती सलित मोट्ट, एनएसडीएल, evoting@nsdl.co.in/टोल फ्री क्र.१८००१०२०९१० व १८००२२४३३० किंवा श्री. संतोष मांमे, मे. युनिक्स्लेस कॉर्पोरट सिस्कुयुरिज प्रा.लि., दूर.०२२-२२२०७०३०-०५, ई-मेल: info@unisecl.in.

संचालक मंडळाच्या आदेशानवये श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड सही/- अॅडव्होकेट चंद्रा अग्रवाल अध्यक्ष व कार्यकारी संचालक डीआयएनः००११९८०८

ठिकाण: मुंबई दिनांक: १९.०८.२०२१

“मुंबई लक्षदीप”

PUBLIC NOTICE

Mr. Maheshwar Mishra, a joint member of the Videocon Tower “A” Co-Operative Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai, and holding Flat No.A-2004, in the building of the society, died on 29/11/2016, without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objectors, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of Videocon Tower “A” CHS Limited Sd/- Hon. Secretary

Date : 20.08.2021 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Mrs. Rozy D’Souza, a then member of the Gandhi Nagar Co-op Hsg Soc Ltd situated at Sant Kakkaya Marg, Cross Road, Dharavi, Mumbai - 400 017 and was holding Flat No. G-193, in the building of the society, died on 07/07/2007, without making any nomination.

Mr. Martin Michael D’Souza, S/o. Late Mrs. Rozy D’Souza is one of the heirs of the above deceased along with his elder brother Mr. Josep D’Souza and one younger sister Mrs. Joyline Carloza.

Mr. Martin Michael D’Souza is admitted as a member by the Gandhi Nagar Co-op Hsg Soc Ltd, and the necessary endorsement is made on 28/11/2009 in the Share Certificate No. 12, Member’s Register No. 112, distinctive Nos. 561 to 565 and is the owner and is holding Flat No. G-193.

Mr. Martin Michael D’Souza intend to sell his Flat No. 193, admeasuring 180 Sq. ft Carpet area, 3rd Floor, “G” Wing, Gandhi Nagar Co-op Hsg Soc Ltd, Sant Kakkaya Marg, Cross Road, Dharavi, Mumbai - 400 017 to (1) Mr. Ashokkumar Balraj & (2) Mrs. Emimal Ashokkumar.

Any Person or Persons having any right, tile and interest by way of inheritance, their ship or claim of howsoever against the above said flat and shares should send their claim in writing to the undersigned along with the documentary evidence in support of their claim therefor within 14 days from the publication of the said notice falling which claims if any shall be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter and the sale shall be completed between Mr. Martin Michael D’Souza and our clients (1) Mr. Ashokkumar Balraj & (2) Mrs. Emimal Ashokkumar.

Sd/- Adv. M. Seelan. Seelan & Associates

Room No. 1, Ground Floor, Kishore Kunj, N. S. Manikar Road, Opp. Central Labour Institute, Sion, Mumbai 400 022.

Place : Mumbai Date : 20/08/2021

नमुना क्र.युआरसी-२

कायद्याच्या प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदविधवा सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीय प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार रोअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २२ चे भाग १ अंतर्गत मे. **इन्वोव्हीज आयडीयाय एलएलपी** या मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यात आली मुंबई येथील पत्रिकांकडे अर्ज करण्यात येणार आहे.

२. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

अ. खरेदी, विक्री, पुर्विक्री, आयात, निर्यात, वाहतूक, साठवण, विकास, प्रोत्साहन, विपणन किंवा पुरवठा, व्यापार, कटलरी, क्रोक्ती, टेक्नॉलॉजी, सिमिक्रे क्रोक्ती वगळता, किचनवेअर स्टोअरचे कोणत्याही प्रकारे व्यवहार करणे आणि इतर वस्तू विक्रीकडे तसेच घाऊक आयातार भाग्यत किंवा इतर आणि क्रोक्ती आणि गिफ्ट क्रोक्ती वस्तूंचा व्यवसाय ऑनलाईन पॉर्टलद्वारे करणे आणि कोणतेही भेटवस्तूंचा व्यवसाय ऑनलाईन करणे.

ब. विविध वस्तू, सेवा आणि व्यापारी वस्तूंचे प्रदर्शन म्हणून व्यवसाय चालू ठेवणे आणि कंपनीद्वारे उत्पादित वस्तू/सेवा आणि प्रदान केलेल्या/व्यवहार केलेल्या/विकल्या गेलेल्या वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑनलाईन पॉर्टलद्वारे आद्यवक प्रक्रम राबवणे.

क. दलात, सवारीची, एंटर, सी अँड एल एडव्ह, शिपर, कमिशन प्लॅट, वितरक, प्रतिनिधी, फ्रॅंचायझ, सहभाग, व्यापारी, रेफरिस्ट, लायझर, जॉब बँकर, सारवाचे निर्गत घर, माल आणि सर्व उद्देश्या सेवा, फ्रिक्नेड तसेच घाऊक आयातार उप-उपादाने, सेअर्स किंवा ऑनसेसरीसह वैशिष्ट्ये, वर्णन, अप्रुवण, पद्धती, फॅशन अशा सर्व सेवा पुरवणे.

३. निर्वाचित कंपनीचे मेमोरेयम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन्सचे प्रती कंपनीचे कार्यालय: ७९, **मिलिटरी रोड, एडिसो ओपनशनच्या मागे, सांतक्रुझ (पुर्व) , मुंबई-४०००५५** येथे निश्चिणासाठी उपलब्ध आहेत.

४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी पुर्वी आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रार सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (आयआयसीए), फ्लॅट क्र.६,७/८, सेक्टर ५, आयआयसीए मॉडरस, जिह्ता गुगाव (हॉयंगन)-२२२०१० येथील निबंधकाकडे सदर सूचना प्रकाशन ताखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत २० ऑगस्ट, २०२१ इन्वोव्हीज आयडीयाय एलएलपीकरिता सही/- (नय भागदारी) भागीदार

सायबरेक सिस्टिम्स अॅण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN: L72100MH1995PLC084788

नोंदणीकृत कार्यालय: सायबरेक हाउस, फ्लॅट क्र. बी-६३-४४-६५-एसआयडीसी, रोड क्र. २१/३४, जे.बी. सारंगम मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००००८. संपर्कनं: २०२२-४२८३९२००, फॅक्स-०२२-४२८३९२३६, वेबसाईट: www.cybertech.com, ई-मेल: csdl.investors@cybertech.com

ब्रिड्जीओ कॉर्पोरेशनसं मार्फत सायबरेक सिस्टिम्स अॅण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा

१. सायबरेक सिस्टिम्स अॅण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड (कंपनी) वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.